

BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Fort  
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Limited  
“Exchange Plaza”  
Bandra-Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400 051

**Scrip Code: 500295**

**Scrip Code: VEDL**

**Sub: Newspaper Advertisement – Unaudited Financial Results for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2023**

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed the copies of the newspaper advertisement for unaudited financial results of the Company for the third quarter and nine months ended December 31, 2023, published today i.e. January 26, 2024, in the following newspapers:

1. Financial Express (English)
2. Maharashtra Times (Marathi)

The same is also available on the Company's website at [www.vedantalimited.com](http://www.vedantalimited.com).

We request you to kindly take the above information on record.

Thanking you.

Yours faithfully,  
**For Vedanta Limited**

**Perna Halwasiya**  
**Company Secretary & Compliance Officer**

**VEDANTA LIMITED**

**REGISTERED OFFICE:** Vedanta Limited, 1<sup>st</sup> Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai – 400093, Maharashtra, India | T +91 22 6643 4500 | F +91 22 6643 4530  
Email: [comp.sect@vedanta.co.in](mailto:comp.sect@vedanta.co.in) | Website: [www.vedantalimited.com](http://www.vedantalimited.com)

# ₹9.6k-cr infra projects set to get nod

## ROAD TO DEVELOPMENT



Infrastructure projects were assessed in the 64th Network Planning Group meeting on October 17

■ The three proposed greenfield projects — one from railway ministry and two from highways ministry — are under the Gati Shakti initiative

■ All logistics and connectivity projects, entailing investments of over ₹500 crore are routed via NPG

FE BUREAU  
New Delhi, January 25

**THREE INFRASTRUCTURE PROJECTS** of roads and railways worth ₹9,600 crore have been recommended for approval under the PM Gati Shakti initiative, according to sources. These projects were assessed in the 64th Network Planning Group (NPG) meeting on October 17. The NPG's approval is required before clearance of the project by the Public Investment Board (PIB) or

the department of expenditure under the finance ministry. "During the meeting, the NPG discussed three proposed greenfield projects of ministry of railways (1) and ministry of road transport and highways (2), with an aggregate project cost worth about ₹9,600 crore," the commerce and industry ministry in a statement.


The meeting was chaired by Sumita Dawra, special secretary (logistics), department for promotion of industry and internal trade (DPIT),

# Reservoir levels down 18%, no big impact on rabi crop yet

Water levels in India's 150 key reservoirs have fallen sharply to 18% below last year's level, on Thursday, due to a deficient monsoon last season and scanty rainfall in winter months, reports Sandip Das. Water levels were 5% below the last 10-year average. As many as 42 reservoirs in southern states currently fill up to only 36% of total capacity as per Central Water Commission data. In the east, 23 reservoirs hold more water than last year and also the 10-year average. Although lower water level is unlikely to hit the rabi sowing, prolonged dry climate during the winter months could lead to development of pests in several crops.



WATER LEVELS AT RESERVOIRS



# Demand for refined oil items may see a modest 3% growth

ARUNIMA BHARADWAJ  
New Delhi, January 25

**INDIA'S DEMAND FOR** refined oil products is likely to see a modest 3% growth in the next fiscal, lowest since FY22, according to the data published by the Petroleum Planning and Analysis Cell.

The country's demand for petroleum products, including jet fuel, diesel, LPG among others is likely to grow to 239 million tonne in the financial year beginning April 1. The country's consumption of petroleum products stood at 233 million

**The country's demand for petroleum products, including aviation turbine fuel, diesel, LPG, among others is likely to grow to 239 MT in the next financial year**

tonne last year, the data showed. The government has estimated a growth of 2.5% in the consumption of LPG (liquefied petroleum gas), while demand for diesel is seen rising 3%. As of November, the country has imported 31.9 million tonne of

petroleum products against 44.6 MT in the last fiscal. India's oil demand has been rising and according to the International Energy Agency, the country is likely to be the second-biggest contributor to the global oil demand growth this year after China.

The consumption pattern by the two economies will also determine global crude oil prices, which have now moderated after trailing a volatile trajectory in 2023. However, crude prices do remain prone to volatility in FY25 too, experts say.

## BANKING ON HERITAGE, BANKING ON PROGRESS!

BOI celebrates 75<sup>th</sup> Republic Day

Relationship beyond banking

Visit: [www.bankofindia.co.in](http://www.bankofindia.co.in) | Follow us on | Contact us on: 1800 220 229 / 1800 103 1006 (Toll Free)

### EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2023

Highest ever 3Q consolidated Revenue of ₹34,968 Crore, up 4% QoQ\* | Consolidated EBITDA of ₹8,677 Crore, up 21% QoQ\* | Net Profit before exceptional items of ₹2,868 Crore, up 112% QoQ\*

(₹ in Crore, except as stated)

S. No.	Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)	Year ended 31.03.2023 (Audited)*
1	Revenue from operations	34,968	1,06,856	33,691	1,45,404
2	Net Profit for the period (before exceptional items, taxes, non-controlling interests and share in jointly controlled entities and associates)	4,105	13,366	3,491	20,493
3	Net Profit for the period after exceptional items (before taxes, non-controlling interests and share in jointly controlled entities and associates)	4,105	16,370	4,394	20,276
4	Net Profit after taxes, non-controlling interests and share in jointly controlled entities and associates	2,013	2,870	2,464	10,574
5	Total Comprehensive Income after non-controlling interests (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,088	1,009	2,481	11,561
6	Paid-up equity share capital (Face value of ₹1 each)	372	372	372	372
7	Earnings per share after exceptional items (₹)*				
	Basic	5.42	7.73	6.64	28.50
	Diluted	5.38	7.67	6.60	28.32

Reserves excluding Revaluation Reserves as at 31 March 2023 was ₹39,051 Crore. \*QoQ comparatives excludes one time arbitration gain in oil & gas segment

**Notes**

i. Additional information on standalone financial results is as follows: (₹ in Crore, except as stated)

S. No.	Particulars	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Nine months ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2022 (Unaudited)*	Year ended 31.03.2023 (Audited)*
1	Revenue from operations	17,526	52,202	15,592	67,193
2	Profit before tax	3,344	13,571	4,587	18,877
3	Profit after tax	3,084	6,514	4,684	21,259
4	Total Comprehensive Income [Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	3,045	6,481	4,363	21,678
5	Securities Premium Account	19,009	19,009	19,009	19,009
6	Net worth (Total Equity)	65,371	65,371	67,440	69,848
7	Outstanding Debt	44,134	44,134	45,245	42,023
8	Debt Equity Ratio (in times)*	0.68	0.68	0.67	0.60
9	Earnings per share after exceptional items - Basic and Diluted (₹)*	8.29	17.51	12.59	57.15
10	Capital Redemption Reserve	3,125	3,125	3,125	3,125
11	Debt Service Coverage Ratio (in times)*	2.21	1.62	1.81	2.76
12	Interest Service Coverage Ratio (in times)*	3.80	3.45	5.15	6.90

Reserves excluding Revaluation Reserves as at 31 March 2023 was ₹69,476 Crore.\*

\*Restated

\*Not annualised, except for the year ended 31 March 2023

ii. The above results of Vedanta Limited ("the Company") for the quarter and nine months ended 31 December 2023 have been reviewed by the Audit and Risk Management Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 25 January 2024. The statutory auditors have carried out a limited review on these results and issued an unmodified conclusion.

iii. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and nine months ended 31 December 2023 filed with the Stock Exchanges under Regulations 23 and 52, as applicable, of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of Stock Exchanges, [www.nseindia.com](http://www.nseindia.com), [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.vedantalimited.com](http://www.vedantalimited.com).

Dated : 25 January 2024  
Place : Mumbai



By Order of the Board

Arun Misra  
Executive Director

**OIL & GAS | ZINC-LEAD-SILVER | ALUMINIUM | COPPER | IRON, STEEL & FERRO ALLOYS | NICKEL | POWER | SEMICONDUCTORS | DISPLAY GLASS**

CIN : L13209MH1965PLC291394

Website: [www.vedantalimited.com](http://www.vedantalimited.com)

Regd. Office: Vedanta Limited, 1st Floor, 'C' wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects, Chakala, Andheri (East), Mumbai-400093, Maharashtra

## CENTRAL UNIVERSITY OF HARYANA

MAHENDERGARH

NAAC Accredited 'A' Grade University

**FEATURES OF THE UNIVERSITY**

- Pioneering multidisciplinary Academic Bank of Credits and multiple Entry and Exit
- AC Classrooms and Labs
- Quality Faculty
- Wide range of value added courses
- Training & Placement Center
- Wifi, Green & pollution free campus
- Hostels for Boys & Girls' with wi-fi
- Fully equipped Labs & Libraries

**PROGRAMMES 2024-25**

**RESEARCH PROGRAMMES**

**Ph.D.** - Biochemistry, Biotechnology, Chemistry, Civil Engineering, Commerce, Computer Science and Engineering, Computer Sciences and Information Technology, Economics, Electrical Engineering, English, Environmental Science, Geography, Hindi, History, Journalism and Mass Communication, Law, Library and Information Science, Management Studies, Mathematics, Microbiology, Nutrition Biology, Pharmaceutical Sciences, Physical Education and Sports, Physics and Astrophysics, Political Science, Psychology, Sanskrit, Sociology, Statistics, Education, Tourism and Hotel Management, Yoga

Admission process will be announced separately.

**POST GRADUATE (PG) PROGRAMMES**

<b>M.A.</b> - Economics, History and Archeology, Political Science, Psychology, Sociology, English, Hindi, Journalism & Mass Communication, Sanskrit, Hindi Translation	<b>M.Tech</b> - Energy System and Management, Structural Engineering, Computer Science and Engineering
<b>M.Sc.</b> - Data Science, Geoinformatics, Chemistry, Environmental Science, Geography, Mathematics, Physics, Statistics, Microbiology, Biochemistry, Nutrition Biology, Biotechnology, Yoga	<b>LAW</b> - LL.B. (3 years), LL.M.
<b>MHMCT</b> - Master of Hotel Management & Catering Technology	<b>M.Com.</b> - Master of Computer Applications
<b>MTTM</b> - Master of Tourism & Travel Management	<b>M.Pharm.</b> - Pharmacognosy
<b>M.Lib. &amp; INFO. SCI.</b> - Library and Information Science	<b>M.Pharm.</b> - Pharmacology
<b>P.O. Diploma in Rehabilitation Psychology (PDRP)</b>	<b>M.Com.</b> - MBA
<b>Advance Diploma in Child Guidance and Counselling (ADCG)</b>	<b>M.Ed.</b> - Master of Physical Education

**ONLY FOR PG PROGRAMMES**

- Online Submission of Application Form - 31.01.2024 (upto 11:50 P.M.)
- Last date of successful transaction - 01.02.2024 (upto 11:50 P.M.)

**UNDER GRADUATE (UG) PROGRAMMES**

**B.Voc.** - Retail and Logistics Management, Bio Medical Sciences, Industrial Waste Management

**B.Tech** - Computer Science & Engineering, Electrical Engineering, Civil Engineering, Printing & Packaging Technology

**Integrated Programmes** - B.Sc.-M.Sc. Physics, B.Sc.-M.Sc. Chemistry, B.Sc.-M.Sc. Mathematics, B.A. Ed. (4 Years)

**B.Sc. (Hons)** - Psychology

Admission process will be announced separately.

For more details please visit [www.cuh.ac.in](http://www.cuh.ac.in), <https://pgcuet.samarth.ac.in>, <https://nta.ac.in>

@cuhofficial REGISTRAR

